

मनुष्याऽवपत्ति RV. 10, 83, 37. न तु विद्यामिरिणे वपेत् M. 2, 113. उप्यत्ते विषवह्निवीजविषमाः क्लेशाः प्रियाख्याः Spr. 3808. उत gestreut, gesät: कालोत्तानि बीजानि M. 9, 38. Spr. 130. 2315. 3809. MBh. 13, 7608. R. 3, 44, 3. KUMĀRAS. 2, 5. ÇĀK. 91, 14. 131. VARĀH. BRH. S. 40, 9. 55, 26. KATHĀS. 32, 183. 39, 120. RĀĒA-TAR. 3, 294. BHĀG. P. 1, 15, 21. MĀRK. P. 49, 59. gepflanzt VARĀH. BRH. S. 73, 2. so v. a. gespendet: तेषु दानानि पात्रेषु BHĀG. P. 11, 6, 38. = निक्षिप्त 3, 2, 10. bestreut, besät, bedeckt: भूप्रदेश Verz. d. Oxf. H. 325, a, 9. फलपुष्पाक्षताङ्कुरैः BHĀG. P. 1, 11, 15. पौसूत KATHĀS. 98, 25. अमवार्पुत übergossen BHĀG. P. 10, 44, 11. उपित gesät MBh. 3, 14763. aufschütten so v. a. aufdünnen: यथा यमायं कृष्यमवपन्वच्च मानवाः AV. 18, 4, 55. — Vgl. उत fgg. und यथात.

— caus. säen, stecken, pflanzen: सरितीरेषु कुदूर्त्विर्वापयिष्यति चौपथीः MBh. 3, 13031. वापित gesät H. a n. 3, 293. fg. MED. I. 150. VARĀH. BRH. S. 55, 28.

— अथि aufschütten, aufstreuen, med. TS. 1, 6, 9, 3. an sich auftragen, — anbringen: अथि पेशीसि वपते नूत्तिरेव RV. 1, 92, 4.

— अन्नु 1) bestreuen Nir. 2, 22. — 2) med. zerstieben machen: कृष्याद्यान्मिर्त्तिकदश्च इवान् वपते नडम् AV. 12, 2, 50. pass. stieben: अन्नु स्वधा यमुप्यते पवन् च कर्षुषद्वा RV. 1, 176, 2.

— अय zerstreuen, zerstören, verjagen RV. 1, 133, 4. यो वर्चिनः शतमिन्द्रः सुरुस्रमपावपत् 2, 14, 6. 8, 83, 9. दस्यूनां सेनाम् AV. 8, 8, 5. 19, 36, 4. यातीन् TS. 3, 3, 3.

— अयि bestreuen, überstreuen AV. 12, 3, 22. भस्मना पदम् TBr. 1, 4, 3, 6. 5, 4, 2. ÇAT. Br. 12, 4, 1, 4. — Vgl. अयिवाप.

— अभि bestreuen, bedecken: स्वप्नेनाभ्युप्या चुमुरि धुनिं च RV. 2, 13, 9. अभि स्वप्नेनाभिमिथो वपत्त 7, 56, 3.

— अया 1) einstreuen, hineinwerfen; legen in, beifügen, beimengen: अया तुषान् AV. 11, 1, 29. 12, 3, 28. सविता ते शरीराणि मातुरुपस्थि अया वपत्तु VS. 35, 3. ÇAT. Br. 2, 5, 2, 11. तण्डुलान् 3, 4, 3, 2, 14. अतान्पापौ 5, 4, 4, 6. अङ्गारान् 6, 6, 2, 9. स्याल्यामग्निम् 11, 5, 4, 13. पात्र्याम् KĀTJ. ÇR. 2, 4, 21. 21, 4, 21. ĀÇV. GRHJ. 1, 7, 8. 15. तिलान् 4, 7, 11. KAUC. 11. 14. 18. 83. कथं भूतानि पुनरात्मन्यावपेय wie kann ich in mich hereinschaffen? ÇAT. Br. 10, 4, 2, 3. hinstreuen: अयश्च अयचेभ्यश्च योभ्यश्चावपेदुवि MBh. 3, 105 (= MĀRK. P. 29, 23). ausgiessen: वर्षमावपतो अष्टं बीजं निवपतो वरम् 17341. 17340. — 2) einschieben, einfügen: तान्यत्तरेषाव्यापमावपेरन् AIT. Br. 6, 19. सूक्तमधिगौ ÇAT. Br. 13, 5, 1, 18. LĀTJ. 4, 4, 1. 6, 6, 17. ĀÇV. ÇR. 2, 16, 4. 9. 7, 2, 16. तस्मिन्न्या देवता अयप्यते Nir. 12, 5. — 3) vollschütten: पौसुभिरावपेत्तम् VARĀH. BRH. S. 54, 120. — 4) unter (Mehrere) bringen, mittheilen: त्वं कल्याण वसु विश्वमोर्षिषे RV. 1, 31, 9. सोमं राजन्संज्ञानमा वपेभ्यः AV. 11, 1, 26. समदम् 32. darbringen, veranstalten: मघामु अहावपन् MBh. 13, 4259. — Vgl. अयावपन fgg., अयावप fg., अयप्य. — caus. 1) beimischen, beimengen SUÇR. 1, 162, 11. 164, 4. 2, 436, 9. — 2) kämmen, ordnen (das Haar): केशानावापयती MBh. 1, 819. दत्तपत्रिकाया वेणीरूपेण संप्रयत्नं केशानां कारयती NĪLAK. — Vgl. अयावपन.

— अथ्या darauf streuen ÇAT. Br. 3, 3, 13. — Vgl. अथ्यावाप.

— अन्वा beifügen KAUC. 80.

— पर्या dass. ÇAT. Br. 6, 6, 4, 8.

— प्रत्या wieder dazu werfen KAUC. 21.

— व्या scheinbar in der Stelle उदधिं व्यावपाति ved. Cit. beim Schol. zu P. 3, 1, 34. 4, 7. 94. fehlerhaft für उदधिं व्यावपाति TS. 3, 5, 5, 2.

— समा zusammenwerfen, vermengen; hineinschütten AIT. Br. 7, 5. संभारान्यात्र्या वा चमसे वा समावपेयुः 8, 17. अञ्जलौ ÇAT. Br. 2, 6, 2, 16. ĀÇV. GRHJ. 1, 10, 9. 11. समोत्तधानं LĀTJ. 8, 8, 18. KAUC. 82. fg. स्याल्यामास्यं समावपेत् GRHJAS. 1, 106. चरावाप्यम् 2, 7. SUÇR. 2, 347, 6. 419, 21. — caus. dass. MBh. 1, 1111. SUÇR. 2, 63, 13.

— उद् 1) ausschütten, herausschaffen; ausscharren, ausgraben; weg-schleudern: यद्विदासी निधिमिवापयन्तून्मुदृशताद्दृपथ्युर्वन्दनाय RV. 1, 116, 11. 117, 5. निखीतं वसूद्विदपति दाम्पुषे 8, 53, 4. 10, 39, 8. वल्लगम् einen Zauber heben TS. 1, 3, 2, 1. ÇAT. Br. 3, 5, 4, 12. लाङ्गलमुद्विदपतु गामविम् AV. 3, 17, 3. 6, 109, 3. ÇAT. Br. 7, 2, 2, 11. VS. 11, 63. उखाम् ÇAT. Br. 6, 5, 4, 10. fg. KĀTJ. ÇR. 16, 4, 8. प्रपदेन पौसून् ĀÇV. ÇR. 4, 4, 2. भस्म ÇAT. Br. 6, 6, 4, 1. कृविः KĀTJ. ÇR. 2, 4, 17. KAUC. 61. — 2) hinzufügen (?) WEBER, GĀJ. 70. — Vgl. उद्वपन, उद्वाप. — caus. 1) ausgraben lassen ÇAT. Br. 3, 6, 1, 27. fg. — 2) ausschütten, herausnehmen ÇĀKH. GRHJ. 3, 1.

— उप aufschütten, anhäufen; beschütten, bedecken, einscharren (Gegens. वप् mit उद्): यव्यच्छृत्पस्यामेव तदुपोप्यते das wird in die Erde verscharrt ÇAT. Br. 2, 3, 4, 9. उत्तरवेदिम् TS. 5, 2, 5, 6. TBr. 1, 6, 2, 7. 4, 3. चात्वालाद्विष्यान् TS. 6, 3, 1, 1. 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 5, 4, 10. PANĀV. Br. 14, 12, 6. 25, 10, 5. अयप्यानां यमधर्मुराखत्कार उपोपेत् (so die Hdschr., der Comm. hat die richtige Form उपवपेत् in einen Maulwurfshaufen einscharrt LĀTJ. 5, 3, 2. 10, 15, 16.

— नि 1) hinschütten, hinwerfen; aufdünnen (bes. den Opferwall): धाना उत्तरवेदौ ÇAT. Br. 4, 4, 2, 12. सिकताः, ऊषान् TBr. 1, 1, 3, 1. धि-क्षिया न्युप्यते 3, 3, 9, 1. ÇAT. Br. 3, 6, 2, 21. KĀTJ. ÇR. 8, 6, 15. 9, 7, 6. 18, 6, 8. उत्तरवेदिम् ÇAT. Br. 7, 1, 1, 6. पुरीषम् 8, 7, 3, 1. KĀTJ. ÇR. 5, 3, 28. ÇAT. Br. 12, 5, 1, 13. यावत्पेव निवत्स्यन्स्यातावडुद्वन्यात् 13, 8, 1, 20. 2, 1, 2, 2. खौरा KĀTJ. ÇR. 26, 2, 16. बलिम् GOBH. 3, 7, 11. ĀÇV. GRHJ. 4, 6, 3. अयुषु न्युतः (सोमः) VS. 8, 57. ÇAT. Br. 4, 6, 1, 5. 12, 8, 2, 3. चर्मणयानुदुके सोमम् KĀTJ. ÇR. 7, 6, 1. न्युप्य पिण्डान् M. 3, 216. 218. न्युप्य चैव निवापं तं भूतेभ्यो ऽपि R. GOBR. 2, 56, 29. निवत्ते चाग्निपूर्वं (so die ed. Bomb.) वै निवापे MBh. 13, 4383. ऐङ्कुदं बदरोन्मिश्च पिण्डाकं दर्भस्तरे । न्युप्य R. GORR. 2, 111, 35. 112, 11. सक्तारमञ्जरीः KUMĀRAS. 4, 38. बीजं निवपतो वरम् säen MBh. 3, 17341. 17340. VARĀH. BRH. S. 55, 30. — 2) zu Boden werfen: अन्व्यं तै अस्मिन्नि वपत्तु सेनाः RV. 2, 33, 11. NAIGH. 2, 19. VS. 16, 52. RV. 4, 16, 13. — Vgl. निवपन, निवाप fgg.

— उपनि dazu hinwerfen: संभारान् ÇAT. Br. 3, 5, 2, 14. 4, 1, 1, 5. — Vgl. उपनिवपन.

— परिणि und प्राणि P. 8, 4, 17. VOP. 8, 22. 134.

— संनि zusammenwerfen: अग्नीन् AIT. Br. 4, 26. TS. 5, 2, 4, 1. ÇAT. Br. 6, 7, 4, 13. 7, 1, 1, 38.

— निस् herausschütten, — schöpfen, — nehmen; daher ausscheiden für (dat. gen.), zutheilen, vertheilen (bes. Fruchtkörner, die zu Opferzwecken aus einer grösseren Masse ausgesondert werden): निर्गा ऊपे पवमिव स्थिविभ्यः RV. 10, 68, 3. AV. 9, 6, 14. आयावैक्ष्वं पुरोक्शं निर्वपत्ति दीनत्पीयमेकादशकपालं सर्वाभ्य एवैनं तदेवताभ्यो ऽनतरायं निर्वपत्ति